

122, MISTRY BHAVAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL: +91-22-6625 6262, FAX: +91-22-22822031, E-mail: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com; CIN NO: L40300MH1983PLC030872

Date: November 9, 2023

To, The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

Corporate Services Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400001

Symbol: ORBTEXP

Security Code: 512626

Sub:Submission of Newspaper - Publication of Unaudited Financial Results for the
quarter and half year ended September 30, 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2023, duly published in All India edition of Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep on November 9, 2023.

This for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Sonia Gupte Company Secretary & Compliance Officer CS Membership No.: A43003

Encl.: As Above

C			(< in	minion, except	per share da
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Half year ended	Year ended
		30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	31-Mar-202
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	10,016	9,481	19,118	36,94
2	Net Profit before tax and exceptional items	775	725	1,437	2,69
	Net Profit before tax after exceptional items	775	725	1,437	2,68
	Net Profit after tax (after exceptional items) attributable to the owners of the Company	505	462	1,048	2,26
	Total comprehensive income attributable to owners of the Company	392	187	794	2,65
6	Equity share capital (Face Value ₹ 2/- each)	637	632	637	63
7	Reserves (excluding Revaluation reserves)	-	-	-	19,25
8	Earnings Per Share (EPS) (in ₹) ^				
	Basic	1.58	1.46	3.29	7.1
	Diluted	1.58	1.46	3.28	7.1
No.	Particulars	ended	ended	ended	21_Mar_202
	Particulars	30-Sep-2023	30-Sep-2022	30-Sep-2023	
No.		30-Sep-2023 Unaudited	30-Sep-2022 Unaudited	30-Sep-2023 Unaudited	Audited
No.	Revenue from operations	30-Sep-2023 Unaudited 3,405	30-Sep-2022 Unaudited 3,186	30-Sep-2023 Unaudited 6,440	Audited 12,08
No.1Rever2Net P3Net P4Net P5Total6Equit7Reser8EarninBasicDilute(^ QuEXTRACSr.No.No.Partic1Rever2Net P3Net P4Net P5TotalNOTES:11The Una Directors2The abor filed wit (as amer3The full	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items	30-Sep-2023 Unaudited 3,405 516	30-Sep-2022 Unaudited 3,186 723	30-Sep-2023 Unaudited 6,440 771	Audited 12,08 2,00
	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 516	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723	30-Sep-2023 Unaudited 6,440 771 771	Audited 12,08 2,00 2,00
No.	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items Net Profit after tax for the period (after exceptional items)	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 516 412	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723 630	30-Sep-2023 Unaudited 6,440 771 771 686	Audited 12,00 2,00 2,00 2,00
No. 1 2 3 4 5 NOTES 1 T	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items Net Profit after tax for the period (after exceptional items) Total comprehensive income for the period : he Unaudited Financial Results of EPL Limited ("Company") have been rev	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 516 412 406 riewed by the A	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723 630 632	30-Sep-2023 Unaudited 6,440 7771 7771 6886 680	Audited 12,08 2,00 2,05 2,05 2,05
No. 1 2 3 4 5 NOTES 1 T D 2 T fi (i 3 T	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items Net Profit after tax for the period (after exceptional items) Total comprehensive income for the period :	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 412 406 viewed by the A 2023. I Results for the Obligations and Results for the	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723 630 632 udit Committee e quarter and h d Disclosure Rec	30-Sep-2023 Unaudited 6,440 771 771 686 680 e and approved I alf ended Septe quirements) Reg	12,08 2,00 2,05 2,05 by the Board ember 30, 20 julations, 20 September 3
No. 1 2 3 4 5 NOTES 1 T D 2 T fi (; 3 T 2	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items Net Profit after tax for the period (after exceptional items) Total comprehensive income for the period : he Unaudited Financial Results of EPL Limited ("Company") have been rev irectors of the Company at their respective meetings held on November 8, he above is an extract of the detailed format of the Unaudited Financia led with stock exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing as amended). he full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 412 406 viewed by the A 2023. I Results for the Obligations and Results for the	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723 630 632 udit Committee e quarter and h d Disclosure Rec	30-Sep-2023 Unaudited 6,440 771 771 686 680 e and approved I alf ended Septe quirements) Reg alf year ended on the Compan	Audited 12,08 2,00 2,05 2,05 2,05 2,05 by the Board ember 30, 20 gulations, 20 September 3
No. 1 2 3 4 5 NOTES 1 T D 2 T fi (i 3 T 2 v	Revenue from operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax after exceptional items Net Profit after tax for the period (after exceptional items) Total comprehensive income for the period : he Unaudited Financial Results of EPL Limited ("Company") have been revirectors of the Company at their respective meetings held on November 8, he above is an extract of the detailed format of the Unaudited Financia led with stock exchange pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing as amended). he full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial 023 are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com	30-Sep-2023 Unaudited 3,405 516 412 406 viewed by the A 2023. I Results for the Obligations and Results for the	30-Sep-2022 Unaudited 3,186 723 723 630 632 udit Committee e quarter and h d Disclosure Rec	30-Sep-2023 Unaudited 6,440 771 771 686 680 e and approved I alf ended Septe quirements) Reg alf year ended on the Compan	Audited 12,08 2,00 2,05 2,05 2,05 by the Board ember 30, 20 gulations, 20 September 3 y's website i

	XTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AI	ND HALF YE	AR END	ED SEPT	EMBER	30, 2023
Α	. Standalone Results		(₹in	Lakhs exc	ept per sh	are data)
SI.	Particulars		er ended	Half yea	r ended	Year ende
10.		30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations	22,748.50	· /	41,520.32	· · ·	
2	Net Profit for the period (before tax, exceptional items and/or extraordinary items) #	2,063.88	'	4,737.00		
2	Net Profit for the period before tax, exceptional items and/or extra ordinary items/			4,737.00		
4	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extra ordinary items	,		3,239.67		
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period	1,430.66		3,296.62		
•	(after tax) and other comprehensive income for the period (after tax)]	.,	0,120111	0,200102		,
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	1.09.885.4
8	Networth			-	-	1,28,619.4
9	Debt Equity Ratio (Times)	0.30	0.26	0.30		
10	Earnings per share (Basic & Diluted) (₹) (not annualised)	0.30		1.73		
11	Debt Service coverage Ratio (Times)	0.14	0.21	0.23	0.33	
12	Interest Service Coverage Ratio (Times)	4.99		5.36		
		4.99				
В	. Consolidated Results				ept per sha	
SI.	Particulars		er ended	Half yea	<u></u>	Year ende
0.		30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
1	Total revenue from operations	22,748.50	18,095.00	41,520.32	29,587.57	87,194.14
2	Net Profit for the period (before tax, exceptional items and/or extra ordinary items) #	2,063.88	4,887.44	4,737.00	7,227.86	21,654.92
3	Share of Profit / (Loss) of Joint Venture	7.88	4.55	24.53	10.96	38.84
4	Net Profit for the period before tax (after exceptional items and/or extra ordinary item	is) # 2,071.76	4,891.99	4,761.53	7,238.82	21,693.76
5	Net Profit for the period after tax (after exceptional items and/or extra ordinary items	# 1,393.17	3,360.69	3,264.20	5,137.19	15,626.4
6	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax	() 1,438.54	3,433.96	3,321.15	5,207.83	15,618.7
	and other comprehensive income for the period (after tax)]					
7	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00	18,734.00
8	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	1,09,805.6
9	Networth	-	-	-	-	1,28,539.6
10	Debt Equity Ratio (Times)	0.30	0.26	0.30	0.26	0.30
11	Earnings per share (Basic & Diluted) (₹) (not annualised)	0.74	1.79	1.74	2.74	8.34
12	Debt Service coverage Ratio (Times)	0.11	0.21	0.23	0.33	0.72
13	Interest Service Coverage Ratio (Times)	5.00	11.64	5.37	10.36	11.49
	Interest Service Coverage Ratio (Times) otes: The above is an extract of the detailed format of Quarter and Half Year Er the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation The full format of the Quarter and Half year ended 30 th September, 2023	s and Disclosu	11.64 mber, 2023 re Require ults are ava w.midhani-	ments), Re ilable on th ·india.in)	10.36 Results fil egulations, he Stock Ex	11. ed with 2015.

	E HB I		FOLIO		TED		
	Registered Office : Plot No. 31, Ec	helon Institu	utional Area, Se	ector 32, Gu	0	2001, Haryana	
			5500 Fax : + 9				
G	E-mail : corporate@ TATEMENT OF UN-AUDITED FIN						
0	FOR THE QUART		HAI F YFAR		30/09/202		ATED)
							(Rs. In Lakhs)
S.	Particulars		Standalone			Consolidated	Ì
No.		Quarter	Corresponding	Half Year	Quarter	Corresponding	Half Year
		ended	3 months	ended	ended	3 months	ended
			ended in the previous year			ended in the previous year	
		30/09/2023	30/09/2022	30/09/2023	30/09/2023	30/09/2022	30/09/2023
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Income from Operations (net)	27.76	55.79	397.54	588.04	385.29	1093.74
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	(41.22)	(3.95)	258.65	268.23	126.55	434.90
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(41.22)	(3.95)	258.65	268.23	126.55	434.90
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(69.22)	(4.57)	215.65	200.01	138.72	311.03
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	4714.96	486.42	6218.25	5259.73	752.92	6755.62
6.	Equity Share Capital	1076.42	1076.42	1076.42	1076.42	1076.42	1076.42
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	NA	NA	NA	NA
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-						
	Basic: Diluted:	(0.64) (0.64)	(0.04) (0.04)	2.00 2.00	1.86 1.86	1.29 1.29	2.89 2.89
Note	25:					•	
	The above is an extract of the detailed format of the Qu SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements the website of Stock Exchange, BSE Limited, www.bse	s) Regulations,	2015. The full form	nat of the Quar	terly/ Half Yearly		
	The aforesaid results were placed before and reviewed Directors at its meeting held on the same date.	by the Audit Co	ommittee at its mee	eting held on 8t	h November, 20	023 and approved b	y the Board of
						For HB Po	rtfolio Limited Sd/-

ANIL GOYAL Place : Gurugram (Managing Director) DIN: 00001938 Date : 08/11/2023





Regd. Office:

122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020 Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com;

website: www.orbitexports.com; CIN: L40300MH1983PLC030872

Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and half year ended September 30, 2023

									in Lakhs)	
				ALONE						
Sr.	Particulars	Quarte	Ended	Half Year Ended	Year Ended	Quarter	Ended	Half Year Ended	Year Ended	
No.	Faiticulais	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from operations	4,973.11	5,330.63	10,576.82	18,947.19	5,263.82	5,477.59	11,099.11	19,714.57	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,221.07	1,284.78	2,780.90	4,015.02	1,330.72	1,332.54	2,999.07	4,407.15	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,221.07	1,284.78	2,780.90	3,978.29	1,330.72	1,332.54	2,999.07	4,370.42	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	917.81	963.31	2,087.18	3,053.54	1,028.76	1,009.41	2,305.28	3,438.20	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	920.06	962.19	2,091.30	3,061.59	1,037.24	1,044.03	2,315.98	3,534.34	
6	Equity Share Capital	2,701.44	2,738.31	2,701.44	2,697.49	2,701.44	2,738.11	2,701.44	2,697.49	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	17,434.88	-	-	-	19,088.31	
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualised)									
	Basic EPS Diluted EPS	3.40 3.39	3.52 3.51	7.73 7.70	11.19 11.15	3.81 3.79	3.69 3.68	8.54 8.50	12.37 12.33	

Notes:

1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on November 7, 2023. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).

Place : Mumbai Date : November 7, 2023

Pankaj Seth Chairman & Managing Director DIN: 00027554



Registered Office: P.O. Hargaon, Dist. Sitapur, Uttar Pradesh - 261 121 Phone (05862) 256220 Fax (05862) 256225 CIN: L15122UP2015PLC069635 Website: www.birla-sugar.com, Email: birlasugar@birla-sugar.com

Extract of the Unaudited Financial Results for the guarter and six months ended 30 September 2023

				(₹ in lakhs)
Sr. No.	Particulars	Three months ended 30.09.2023 (Unaudited)	Six months ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Three months ended 30.09.2022 in the previous year (Unaudited)
1	Total Income from Operations	79,754.79	1,47,960.23	58,918.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /			
	or Extraordinary items)	4,444.73	7,855.26	(2,498.95)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional			
	and / or Extraordinary items)	4,444.73	7,855.26	(2,498.95)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and			
	/ or Extraordinary items)	2,886.72	5,103.65	(1,628.11)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other			
	Comprehensive Income / (Loss) (after tax)]	6,708.88	10,116.62	(1,947.28)
6	Equity Share Capital	2,001.84	2,001.84	2,001.84
7	Other Equity			
8	Earning per share (of ₹10/- each) (in ₹): Basic & Diluted	14.42 *	25.49 *	(8.14) *
* Not	annualised.			

Note:

The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company is available at our website http://www.birla-sugar.com and under Corporate Section of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com respectively.

Place : Kolkata Date: 8 November 2023

For and on behalf of Board of Directors AVADH SUGAR & ENERGY LIMITED Chandra Shekhar Nopany Co-Chairperson DIN - 00014587

संगीत उद्योगाशी संबंधित सर्व कॉपीराईट एका व्यासपीठावर आला पाहिजे - पीयूष गोयल

दि.८ :: महत्त्वाच्या मुंबई, उद्योग प्रतिनिधींनी म सिनेमा. चित्रपट, आणि संगीत उद्योग ांडल्या आहेत. ठरलेल्या अटींनुसार रॉयल्टीच्या प्रतिनिधीत्व करत वाजवी आणि न्याय्य असलेली संस्कृती, आणि वितरणाचा वारसा विविधता यांचे सरक्षण करण्यात्त्या करण्याकरिता केंद्रीय मंत्र्यांनी भर केंद्र दिला. सरकार वचनबद्ध आहे. अमृत काळात संगीत वैधानिक मुदतवाढ देण्याच्या म उद्योगाशी संबंधित सर्व कॉपीराईट एका व्यासपीठावर आला आली पाहिजे, असे केंद्रीय वाणिज्य आणि पीयूष केला जाईल. उद्योग ਸੰਨੀ गोयल म्हणाले. ਰੇ केंद्रीय कॉपीराईट मुंबईत आणि हितधारकांच्या बैठकीत मंत्र्यांनी सोसायट्यांमध्ये बोलत होते. संगीत रॉयल्टी हिलांचे आणि

उद्योगाच्या संकलनात गेल्या दोन वर्षात १० पट वाढ झाली आहे आणि अद्यापही या उद्योगामध्ये बरेच काही देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षम असे ते प्ढे ता आहे, म्हणाले. विशेषतः रॉयल्टी वितरण, प्रामुख्याने

३१(डी) कलम वैधानिक अंतर्गत परवाना, एक खिडकी कॉपीराइट परवाना, सोसायटीच्या मंडळात सर्वसमावेशक

प्रतिनिधित्व इत्यादी उद्योग

एकत्रितपणे विवादांचे वाढीतील निराकरण करण्यास

सोसायट्यांना

कलाकारांना

दिला

अधिकार

भर

त्यांच्या

पुनरावलोकन

सर्व मुद्द्यांवर

समान मंचावर

करतील.

एका

चर्चा

कॉपीराइट

ऑफ

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client Smt. Ratnamala Prashant -kumar Mudhale W/O Mr. Prash -antkumar Bapusahep Mudhale is sole owner of flat no.D/12 TRILOK Co-operative Housing SocietyLimited, Mayekar Wadi Virat Nagar, Virar (West), Taluka Vasai, District Palghar-401303 Mr Prashantkumar Bapusaheb Mudhale had purchased the aforesaid flat from Mrs.Vandana Dattaram Bapardekar.vide an agreement duly registered at subregistrar vide Document No VSI2/1265/1995 dated 16/05/1995. Late Mr. Prashantkumar Bapusaheb Mudhale died intestate on 06th August 2017 leaving behind him,his wife Smt Ratnamala Prashantkumai Mudhale and one son namely Abhijeet Prashantkumar Mudhale and they are the only legal heirs of the said flat Thereafter as legal heir of aforesaid flat Smt. Ratnamala Prashantkumar will not be considered.

समस्या सांगितले आहे, ज्यामध्ये सादर करेल. सर्जनशील सर्जनशील उद्योगाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्र्यांनी सर्व संबंधित कॉपीराइट सोसायट्यांचे प्रतिनिधित्व आदर असलेली एक समिती स्थापन गरजेवर केली. अनूप जलोटा हे या इंटरनेटवरील समितीचे अध्यक्ष असतील, ज्यामध्ये समिती त्यांच्या परवानाला समस्यांवरील उपायांसह ३० दिवसांच्या आत अहवाल

ुद्द्यांवरही चर्चा करण्यात ज्याबाबत PUBLIC NOTICE हितधारकांशी सल्लाम Notice is hereby given that my clients Mr. सलत करून पुनर्विचार Bherulal Chenaramji Choudhary & Mrs. Geeta Bherulal Choudhary are the

absolute owners of **Flat No.501**, 5th Floor, वाणिज्य Shri Madhuban CHS Ltd., Jay Prakasl उद्योग Nagar Road No.3, Goregaon (East) 1umbai– 400 063, bearing C.T.S. No.416 कॉपीराइट 416/1 to 5. Village- Pahadi Goregao (East), Taluka– Borivali, M.S.D. My clients ਸ ave lost / misplaced the original title chai प्रतिनिधित्व Agreement for Sale dated 28/02/1990 egistered vide Document Sr. No लहान BBM/896/1990 dated 28/02/1990, made समान ind executed between Mr. Khushal Jivrai Bheda and Mr. Narendra Vaman Ketka मिळावेत or which my clients have lodged यासाठी सर्वसमावेशक complaint of lost / misplaced of the sai riginal Agreement for Sale dated दुष्टिकोन ठेवून समान 8/02/1990 with the concerned Vanra प्रतिनिधित्व असण्यावर Police Station, Goregaon (East), Mumba vide Register No: 1549 / 2023 dated आहे. 06/11/2023. All persons having any claim, interest o कॉपीराइट सोसायट्या bjection of whatsoever nature in respect of आर्टिकल the said original Agreement for Sale dated 28/02/1990 are hereby requested to make असोसिएशनचे he same known in writing to the ndersigned at the address given below vith supporting documents within 14 days करतील आणि अशा

rom the date of publication of this notice failing which my clients will proceed to sell the said Flat No.501 and complete the ansaction without any reference to such laim/s, if any and same shall be considered s waived and abandoned. Place : Mumba Sd Mukesh T. Singh Date : 09,11,2023

Advocate, High Court, 13/14. Shree Shreemal House

Station Road, Goregaon (West Mumbai- 400 104 Mobile No: 98215 45765

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the Original Agreemen for Sale dated 14/12/2010 duly registered under Sr. No. TNN 2/13948/2010 executed between M/s. Roashani Construction a Partnership Firm (Vendor) And Mrs. Geeta Arjun Kumar Dubey (Purchaser), in respect of Flat No. 407, 4th Floor, Wing-A, in the Building "NARAYAN COMPLEX" Village- Dativali, Taluka & District- Thane, is lost forever and same is not traceable. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim withir 14 days from present publication and contact at: Adv. Naima N Shaikh, 227, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W) 401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences

उद्योगातील विविध विभागांना काम करण्यासाठी एक युनिट म्हणून एकत्र आणणे आणि छोटे आणि दर्लक्षित निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार यांची काळजी घेऊन सर्वसम ावेशक दुष्टिकोनाने योगदान उंचावणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे जेणेकरून त्यांच्या सर्जनशील योगदानाचा आदर केला जाईल.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, MR. VIKAS AJAYKUMAR GUPTA has agreed to sell the flat premises described below to m clients (1) MR. PRAVIN DAYASHANKAR SHRIVASTAVA and (2) MR. NAVIN DAYASHANKAR SHRIVASTAVA and he has assured to my clients that the said flat is free from all encumbrances, charge, lien, mortgage, loan, claims and demands whatsoever.

All persons having any claim or claims against or in the said property or any part thereof or by way of inheritance, mortgage, trust, license, maintenance easement, possession, gift, lease, charge, heir ship or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with supporting documents of such claim either to me within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted that there does not stand any such claim and/or the same shall be construed as having been non- existent/ waived/ abandoned

SCHEDULE

A flat premises being Flat No.01, "A" Wing, First Floor, The Moti Baug Apartments Co-operative Housing Society Ltd., Rani Sati Road, Malad (East), Mumbai - 400 097 situated on the property bearing CTS No.552 Dated this 09th November, 2023 Sd/-AJIT A. SINGH ADVOCATE

Room No.2, Ramraj Yadav Chawl, Pratap Nagar, Kurar Village, Malad (East), Mumbai – 400 097.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client RAVI RANJAN SHARMA, KANCHAN KUMARI & SHAKUNTLA DEVI purchased the said Flat No. 605, 6th Floor, B-1 Wing, admeasuring 535 Sq. Ft. Built up area in the building"LAMBODAR NIWASBUILDING NO. B", situate on Survey No. 48, Hissa No. 3B, Village Diva, Tal. & Dist. Thane from MR. BHAVARLAL GAUTAMLAL JAIN vide Agreement for Sale dated 29/09/2023 registered under Sr. No. TNN-8/22163/2023 and same he has purchased from M/S. VIGHNAHARTA . DEVELOPERS vide Notarized Agreement for Sale dated 13/10/2014 lowever member of Public are hereby notified that if anyone having an adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advise to place their claim within 14 days from resent publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate ritten evidences. Please Note that Claims received without written

PUBLIC NOTICE Capt.

जाहीर सूचना

सदर मिळकत किंवा तिचा कोणताही भाग विक्री

वारसा, मृत्युपत्र, देवाणघेवाण, भेट, ताबा, ट्रस्ट,

गहाण, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार, शुल्क

याद्वारे कोणताही अधिकार, शीर्षक, व्याज, दावा

किंवा मागणी असलेल्या सर्व व्यक्तींन

कोणत्याही स्वरूपाचा भार किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भार, याद्वारे विनंती

करण्यात[ँ] येत आहे की, ही नोटीस प्रकाशित

झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खाली नमूव

केलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी केलेल्य

व्यक्तींना कागदोपत्री पुराव्यासह ती लेखी

कळवावी अन्यथा अश्या व्यक्तीचे दावे, सर्व हेत

आणि प्रस्तावाकरिता सोडून दिल्याचे आणि

A-706, फिनिक्स सीएचएस, घोडबंदर रोड,

PUBLIC NOTICE

ly dient Mr. Purnit P. Chhajer is the Owne

Member of Industrial Premises bearing Unit

No. 104 (Unit No. 5104), 5th Floor, A Wing,

Nahar & Seth Ind. Estate, New Name

Bhandup Industrial Estate Co-Op Society Ltd

Pankai M. Kamdar, has been misplaced. Any

person/s having any claim against or to the

bove mentioned Industrial premises or any

part thereof, by way of sale, exchange

mortgage, charge, gift, trust, maintenance

ossession, tenancy, Inheritance, lease leave

and license, lien or otherwise howsoever are

nereby requested to make the same known

writing along with the supporting documents

o the undersigned at the below mentioned

ddress within a period of 14 (fourteen) days

from the date of publication of this notice

ailing which it shall be constructed as having

been nonexistent | waived/ abandoned.

PUBLIC NOTICE

SAURABH SINGH

SINGH ENTERPRISES

Adv. High Court

Date:09/11/2023

पाटली पाडा, हिरानंदानी इस्टेट

ठाणे पश्चिम, ठाणे - ४००६०७

किंवा त्यागल्याचे मानले जॉर्डल.

दिनांक : ०९/११/२०२३

ठिकाण : ठाणे

न्यायालयाचा आदेश किंवा

Sd/

नरेंद्र हरगोविंद टॅंक

यांच्याशी चर्चा साधत आहेत.

भाडेकरार,

याद्दवारे जनतेला सूचना देण्यात येते कि अंकुश चंद्रकांत पाटील हे कोलशेत, तालुका ठाणे जिल्हा ठाणे या गावातील ४० गुंठें क्षेत्रफव् असलेल्या सर्व्हे नंबर २९७/ँ८ ("सदर मिळकत") चे मालक आहेत. उपरोक्त मालक ही 2023. सदर मिळकत विक्रीसाठी नरेंद्र हरगोविंद टॅंक

The society has no objection to transfer the said flat in the name o Smt. Veena Vilas Shinde, wife c leceased. If anybody has any objections regarding the transfer please contact the society office vithin 15 days of publication date.

> Hon. Secretary Secretary Mob. 9833313270

This is to bring to the notice of public at large that our client being **Mr. Javesh Naravan Bhoir has** purchased and acquired Flat No. 20, 2nd Floor, admeasuring 435 Sq. Ft. Carpet area which is equivalent to adm. 48.51 Sq. Mtrs. Built up area, situated at Nilkanth Co operative Housing Society Ltd., Opp. MTNL, S V. Road, Kandivali (West), Mumbai – 400 067 (said Flats) from the Owner/ Seller Smt. Ramilaben Thakorbhai Desai under Agreement for Sale dated 04/05/2016 bearing Registration No.BRL-8-3797-2016 dated 04/05/2016 for th nsideration of Rs.48,00,000/

Rs.27,00,000/- to the said owner Sm Ramilaben Thakorbhai Desai at the time c xecution of the Agreement dated 04/05/201 During the pendency of the said deal, Sm Ramilaben Thakorbhai Desai expired o 10/10/2016 leaving behind her son Mr. Mayı hakorbhai Desai as her only legal heir and lega representative.

Nest, Mumbai - 400078 admeasuring about balance consideration amount to Mr. Mayu Thakorbhai Desai being the only legal heir an 156 So. Et Carpet Area bearing Share Certificate No. 0602 & Distinctive Numbers legal representative of deceased seller Smi From 6011 to 6020 (Both Inclusive) and Notice Ramolaben Thakorbhai Desai. Our client has complied the terms and conditions of the Agreement for Sale dated 04/05/2016 s hereby Given to the Public that Origina Agreement For Sale Dated 16.05.1988 in which the seller was Messers. Sheth and ind paid balance consideration amount Mr. Mayur Thakorbhai Desai Mehta Associates & Purchaser was M/s Sunny traders through its Proprietor Mr.

Now Mr. Mayur Thakorbhai Desai intends execute Sale Deed in favour of our client Mi Javesh N. Bhoir to confirm the payment o lance consideration amount paid by our clie to him.

Any person/s having any objection/s and/o claim/s of any nature whatsoever towards the Sale of the said Flats and/or any person/s having any kind of claim by way of lien, mortgage, loan is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of Seven (7) days rom the date of publication hereof, failing which bur client will execute Sale Deed with Mr. Mayu Thakorbhai Desai without any reference to suc claim/s and the same if any, will be considere as duly waived, null and void.

Borivali (East), Mumbai-40006

Opp. Arihant Bank, LBS Marg, Bhandup Place: Mumbai (W), Mumbai - 400 078.

Mr. Siddique Sadruddin Satani, a joint mer Mr. Siddique Sadruddin Satani, a joint member of the Classic Villa Cooperative Housing Societ imited along with Mrs. Safina Siddigue Satanian holding Residential Flat No. 401, admeasurin 34.84 sq.mtrs. of carpet area on the 4th Floor of th building known as "Classic Villas" constructed o land bearing C.T.S. No.B/1076 of Village Bandra situated at Dr. Peter Dias Road, Bandra (West) Mumbai 40050 together with five (5) fully paid u nares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 03 to 035 represented by Share Certificate No. 007 dated 30th March, 1999 issued by Classic Villa Cooperative Housing Society Limiteddied on 8 April 2021 without making any nomination. MR. ARSHAAN SIDDIQUE SATANI AND (2) MS. AARSHIA SIDDIQUE SATANI, the children of _ate Siddique SadruddinSatani released the share in favour of their mother Mrs. Safin Siddique Satani. Mrs. Safina Siddique Satani Mr. Arshaan Siddique Satani and Ms. Aarshi Siddique Satani are the only legal heirs of late Siddique Sadruddin Satani The Society hereby invites claims or objection

from the heir or heirs or other claimants /objector o objectors to the transfer of the said shares ar interest of the deceased Member in the capital property of the Society in favour of Mrs. Safina Siddique Sataniwithin a period 14 (fourteen) day from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of hi her/their claims / objection for transfer of share and interest of the deceased member in the capita property of the Society. If no claims / objections an received within the period prescribed above, the

Vilas Ganpatrao Shinde

nember of the Sagar Co- Op Housing Society Ltd. having address at F.P. No 403, Pt. M.K Marg, Opp Don Bosco School, Vazira TPS 3 Borivali (West), Mumbai 400091 holding flat No. 201 in the building o he society died on 19th Septemb

For SAGAR CHS LTD

Place: Mumbai Date: 09.11.2023

PUBLIC NOTICE

Our client has made part payment o

annalal Compound, L.B.S. Marg, Bhandup Our client has made the payment of full and fina

Issued by: PANCHAL AND ASSOCIATES Mobile No. 9004331508 / 9892762891 Add: Shop No.2, Agarwal Chawl, Devipada,

Date: 09th November, 2023

PUBLIC NOTICE

the Classic Villa Cooperative Housing Society Limited along with Mrs. Safina Siddique Sataniano holding Residential Flat No. 402, admeasuring 28.80 sq.mtrs. of carpet area on the 4th Floor of the building known as "Classic" constructed on lan pearing C.T.S. No. B/1076 of Village Bandra situated at Dr. Peter Dias Road, Bandra (West) Mumbai 40050 together with five (5) fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 036 to 040 represented by Share Certificate No. 008 lated 30th March, 1999 issued by Classic Villa Cooperative Housing Society Limiteddied on 8 April 2021 without making any nomination. MR ARSHAAN SIDDIQUE SATANI AND (2) MS AARSHIA SIDDIQUE SATANI, the children of ate Siddique SadruddinSatani released the hare in favour of their mother Mrs. Safin Siddique Satani. Mrs. Safina Siddique Satan Mr. Arshaan Siddique Satani and Ms. Aarshia iddique Satani are the only legal heirs of late Siddique Sadruddin Satani.

The Society hereby invites claims or objection from the heir or heirs or other claimants /objector c bolectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital property of the Society in favour of Mrs. Safina Siddique Satani within a period 14 (fourteen) days rom the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of hi ner/their claims / objection for transfer of share and interest of the deceased member in the capita / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the

PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE. GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

madaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400030.

चौकशीची जाहीर नोटीस


फेरफार अहवाल / अर्ज कमांक : ACC/IX/1663/2020 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक : AASHAYEIN FOUNDATION P.T.R. NO. F-72546 (Mu अर्जदार FAROOQ MATIN AHMED KHAN

अर्जदार FAROOQ MATIN AHMED KHAN यानी या कार्यालयात बदल अर्ज क्रमांक ACC/IX/1663/2020 अन्वये वर नमूद केल्याप्रमाणे न्यास नियम व नियमावली मध्ये बदल करण्याकरिता अर्ज केलेला आहे त्या अनुषगाने सहायक धर्मादाय आयुक्त ९, बृहन्मुबई विभाग, मुबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/अर्ज यासबधी मुँबई गर्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत.

१. न्यासाची नियम व नियमावली मध्ये बदल करण्यासंबंधी कोणास काही आक्षेप आहेत काय

सदरच्या चौकशी पकरणामध्ये कोणास कादी दरकत घ्यातयाची असेल अगर परात देणेच असेल त्यानी त्याची लेखी कैफियत हि नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशारीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व बदल अर्जाचे निकालाबाबत पुढील योग्य ते आदेश दिले जातील.

सदरची नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय सहआयुक्त, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०८/११/२०२३ रोजी दिली.





ई - निविदा सूचना (सन २०२३ - २०२४) Main Portal : https://mahatenders.gov.in

Department Portal: www.mahammb.maharashtra.gov.in

नहाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई मार्फत "Lease of MMB owned 02 nos. Cutter Suction Dredgers for 03 years further extendable by 02 more years (Bareboat Charter) या कामासाठी ई–निविदा मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.	कामाचे नाव	इसारा रक्कम (रु.)	कोऱ्या निविदेची किंमत (रु.)
۶.	Lease of MMB owned 02 nos. Cutter Suction Dredgers for 03 years further extendable by 02 more years (Bareboat Charter)	२,१६,०००/-	१,१८०/-

तपशीलवार अरी व शर्ती पाहण्यासाठी तसेच कोग निविदा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी महागृह शासनाच्या ई-निविदा पोर्टल https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १०/११/२०२३ रोजी ११.०० वा. पासून उपलब्ध होतील. कोणतीही निविदा किंवा सर्व निविदा कारण ं दर्शविता नाकारण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीकार यांचेकडे राखून ठेवण्यात आला आहे.

आरओसी–२०२३–२४/क्र–५/सी४७७१

सहा/-	
सागरी अभियंता व चिफ र	सर्व्हे अर
महाराष्ट्र सागरी मंडळ,	मुंबई.

जाहीर नोटीस सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (1) शहर यांचे कार्यालय मल्होत्रा हाऊस, ६ वा मजला, जी.पी.ओ. समोर, फोर्ट, मुंबई 400001 मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स) अर्ज क्रमांक- 38/2023 प्रति, चेअरमन/सेक्रेटरी, दि न्य विनोद विला को, ऑप, हौसिंग सोसा, लि, सी.एँस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, अर्जदाग जागृती माताजी मार्ग, मुंबई- 400 002. विरुध्द श्री. बिपिन देविदास मर्चंट सी.एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागृती माताजी मार्ग, मुंबई- 400 002. श्री. रोमेश देविदास मर्चंट सी.एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागृती माताजी मार्ग, मुंबई - 400 002. श्री. गौरंग विनोद मर्चंट व्ही.डी. मर्चंट यांचे कर्ता सी.एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागती माताजी मार्ग, मुंबई - 400 002. श्री. बिपिन देविदास मर्चंट के. विजयालक्ष्मी डी. मर्चन्ट यांचे विश्वस्त सी.एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागृती माताजी मार्ग, मुंबई - 400 002. के. श्री. देविदास मंगलदास बाई मंगिबाई मंगलदास हिरालाल यांची पत्नी, सी.एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागृती माताजी मार्ग, मुंबई - 400 002. ... गैरअर्जदा वरील संबंधितांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की दि न्यू विनोद विला को-ऑप. हौसिंग सोसा. लि., 1. एस. नं. 1817, भुलेश्वर विभाग, 66, कॅवेल क्रॉस लेन नं. 3, जागृती माताजी मार्ग, मुंबई-400 002 या संस्थेने 1 कार्यालयात महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची व्यवस्थापन् व् विकी हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम 1963 च्या कलम 11 अन्वये खालील मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबत अर्ज दि. 01.09.2023 रोजी अर्ज दाखल केला आहे.

सदर अर्जाची सुनावणी दिनांक 02.11.2023 रोजी ठेवण्यात आलेली होती. सदर सुनावणीस गैरअर्जदार हे Nociety shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital

Mudhale,has made an applic		evidences will not be considered.		the deceased Member in the capital		II be free to deal w he deceased Men				कोणीही उपस्थित राह			<u> </u>
	Sd/- Advocate Naima N. Shaikh	Sd/-		of the society in such manner as its nder the Beylaws of the Society. The		the society in su			न्यायाच्या दृष्टान अ 123 रोजी त 3 00	गपले म्हणणे साद वा. सुनावणी निश्चीत	र करण्याचा संधा । केली आहे सटर स	ामळावाः म्हणूनं पुढ नाताणीम् उत्स्त ग्रैरञ	धल सुनावणा र्जिटार देउपस्थि
ation with all legal, necessary,		Advocate Naima N. Shaikh		jections, if any, receive by the society for	provided und	der the Beylaws of	the Society. The	e गरिल्यामः		वाः सुनावणा निश्चार नावणी घेण्यात येईल			जिपार ६०पास्य
and relevant documents before	Place : Virar Date : 09.11.2023	Place: Virar Date: 09.11.2023	transfer of	shares and interest of the deceased		ctions, if any, receiv		vr	जनावर एकराका यु	· ·		191.	
the society for transfer of the				the capita / property of the society shall		shares and interes		d			लमत्तेचे विवरण		
said flat and shares on her name	जाहीर नोटीस	जाहीर नोटीस		ith the manner provided un the Byelaws		he capita / property the manner provid		" सीएस	न नं. 1817 ऑफ भुव	लेश्वर डिव्हीजन, सी.	एस. नूं. 1817,66, र	कॅवेल क्रॉस लेन नं.	3 जागृती माताजी
	सर्व संबंधितास या जाहीर सूचने द्वारे असे कळविण्यात			ety. A copy of the registered Byelaws of		y. A copy of the reg		ु f मार्ग, मुब	बई - 400 002 यथ	। स्थित 325.25 चौ	रस मीटरचा भूभाग	व त्यावरील इमारत	या मालमत्तेच्य
and the society have to transfer	येते कि श्री कनयालाल पारुमल देंबला व श्री शंकर क.	सर्व संबंधितास या जाहीर सुचने द्वारे असे क्ळविण्यात		y is available for inspection by the	the society	is available for	inspection by the	e जामहस्र	तांतरणाची मागणी के				
said flat in the name of Smt.	देंबला हे सदनिका क्रमांक १०८, १ ला मजला, बी	येते कि माझे अशील, श्री रामू मायकला हे सदनिका		objectors, in the office of the Society /	claimants / o	objectors, in the off	ice of the Society	/ वरील मि		कोणाचे हितसंबंध अ			
Ratnamala Prashantkumar	विंग, बिल्डिंग न १६, शास्त्री नगर अर्जुन स्मृती	क्रमांक १०८, १ ला मजला, बी विंग, बिल्डिंग न		cretary of the Society between 12 noon		retary of the Societ				गुढील सुनावणीचे तार			
Mudhale.All persons claiming	सिएचएस लि., मौजे पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम,	१६, शास्त्री नगर अर्जुन स्मृती सिएचएस लि. मौजे		m date of publication of the notice till the iry of its period.		date of publication	of the notice till the	-10 X1-17 - 11		गहीही हरकत नाही	असे गृहीत धरुन पु	ढील कार्यवाही करण	ण्यात येईल याची
any interest in the said flat/	मुंबई चे मालक आहेत. श्री कनयालाल पारुमल	पहाडी गोरेगाव, गोरेगाव पश्चिम, मुंबई खरेदी करु			date of expiry	• •		कृपया नोंद				सही/-	
shares by way of sale, lease,	नुषेइ य मालक आहत. त्रा कनेवालाल पारमल देंबला हे दि.२५.०९.२०११ रोजी मयत झाले असून	इच्छित आहेत. प्रंतु सदर सदनिवेज्चा		For and on behalf of Classic Villa perative Housing Society Limited		or and on behalf of		स्थळ : मुंब				सहा/- (नितिन काळे)	\ \
exchange, Mortgage, lien,		दि.१६.०२.२००६ रोजीचा द्स्त क्र बदर-		Secretary Chairman		erative Housing So Secretary Cha	airman	जा.क्र.जि	।ऊनि - 1/मुंबई/नोटी	स / 3215/2023		(1नातन फोळ) सक्षम प्राधिकारी	
	मयतास श्री शंकर देंबला, श्री प्रकश देंबला, श्री किशोर	२/०११८२/२००६ मे. महेश डेव्हलपर्स व् श्री	Place : Mu	· ·		•		E 02/1			(जिल्ला उपरि	नबंधक सहकारी संस्	
trust,easement, attachment or	देंबला हे तीन मुलगे वारस आहेत. तरीदेखील सदर	मिलिंद साठे यांच्यातील मुळ करारनामा गहाळ झालेला	FIACE . IVIL	Date : 09/11/2023	Place : Mun	ndai	Date: 09/11/2023				(19/08/04/	गणपपण सहपगरा सर	(पा, गुपइ (1) रा
otherwise, howevr required	सद्निके वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा	आहे. तरीदेखील सदर करारनामा सापडल्यास वा	г			~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~	<u>^</u>	2					
odge their claim/ interest	संस्थेचा वारसाने, गहाण, दान, बोजा, दावा, विक्री,	सदर् सदनिके वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा					गीकृत काय						
ogether with relevant documents	अदलाबदल, भाडेपट्टा इत्यादी वा अन्य कोणत्याही	संस्थेचा वारसाने, गहाण, दान, बोजा, दावा, विक्री,				१२२	, मिस्त्री भव	न, २रा मजल	ग, दिनशॉ वा	च्छा रोड, च	र्चगेट, मुंबई-	४०००२०.	
n support thereof at the address	प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास	अदलाबदल, भाडेपट्टा इत्यादी वा अन्य कोणत्याही								वेबसाईट:W			1
mentioned here under written	सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत	प्रकारचा हक्क, हितसंबंध व अधिकार असल्यास		orbit expor	at ~ 14							pont3.com	,
	लेखी कागदोपत्री पुराव्यासहित ॲंड भक्ती वि ठाकूर,	सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत		ordit expor	TS ll	[<i>a</i> . इ−∓			exports.co				
within 15 days from the date of	२०४ सिने हाईट्स बिल्डिंग, न्यु गोल्डन नेस्ट रोड,	लेखी कागदोपत्री पुराव्यासहित अँड भक्ती वि ठाकूर,		\mathbf{r}		सीअ	ायएन ःएल४	0300एमएच	ब१९८३पीएल	सी०३०८७२			
Publication of this Notice, failing	बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व ता व जि ठाणे	२०४ सिने हाईट्स बिल्डिंग, न्यू गोल्डन नेस्ट रोड,					-						
which it shall be presumed	४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा	बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व ता व जि ठाणे		३० सप्टेंबर, २०२३ रोजी सं	पलेल्या	तिमाही व अ	अर्धवर्षाकरि	ता (एकमेट	त्र व एकविल	त) लेखार्पा	रेक्षीत विची	य निष्कर्षांच	ग अहवात
that there is no claim	तसा कोणाचाही व कोणत्याही प्रकारचा हक्क	४०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा			નાં ગા	માં માણા ગાં		1 1 5 1 1 5	र ज रुपाम		સ્વાત ભાષા		n oneon
over the said flat/ shares.	हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोडन	तसा कोणाचाही व कोणत्याही प्रकारचा हक्क										((रू. लाखात
	दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी	हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोड्न	F					_					
sd/-	नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या	दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी					एकमे	व	_		एकत्रि	त	
Adv. Shruti Anil Wadekar	नादं व्यापा. फागदापत्रां पुराव्यायनां आलल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही .	नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या		अ.		संपलेली	तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष	संपलेली	तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
105, Nana Vithu Apartment,		हरकतीचा विचार केला जाणार नाही .					-				-		
Near Manvelpada Police Chowki,	् सही	सही		क्र. तपशील		३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३१.०३.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३१.०३.२०२३
ManvelPada Naka,Virar East,	ॲंड. भक्ती वि. ठाकूर	ॲड. भक्ती वि. ठाकुर				अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
District Palghar-401305.	वकील, उच्च न्यायालय	वकील. उच्च न्यायालय	ŀ										
			L	१ कार्यचलनातून एकूण उत्पन्न		୪९७३.୩୩	५३३०.६३	90५७६.८२	9८९४७.9९	५२६३.८२	4800.48	99088.99	98098.40
PUBLIC NOTICE	PUBLIC NOTICE	जाहीर नोटीस		२ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा	I)								
	N to the state to be a set to a structure the the structure that and				<u>,</u>	0000 00	00/10/07	010 / 0 0 0	110.01.00	0.000 000	000040	0000 010	()() 0 (* 0/)
Notice is hereby given to the public at	Notice is hereby given to the public at	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक		(कर, अपवातामक व विशेष साधारण	C(/	9२२१.०७	9२८४.७८	२७८०.९०	୪୦୩५.୦२	9३३०.७२	9३३२.५४	२९९९.०७	8800.94
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL	large that my client Mr. Subrata Das			(कर, अपवातामक व विशेष साधारण	C(/	9२२१.०७	9२८४.७८	२७८०.९०	୪୦୨५.୦२	9३३०.७२	9३३२.५४	२९९९.०७	8800.94
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२०	₀ [(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	/(तोटा)								
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग	р Т	(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबने	/(तोटा) iतर)	9229.00 9229.00	9२८४.७८ १२८४.७८	२७८०.९० २७८०.९०	४०१५.०२ ३९७८.२९	9330.02 9330.02	9३३२.५४ १३३२.५४	२९९९.०७ २९९९.०७	४४०७.१५ ४३७०.४२
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq.	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी		(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबने	/(तोटा) iतर)								
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार	р Т 	(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप	/(तोटा) iतर) हा/(तोटा)	9229.00	9२८४.७८	२७८०.९०	३९७८.२९	9330.02	9३३२.५४	२९९९.०७	8300.82
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT",	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex Known as "MORESWAR	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२	> T T	(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं	(तोटा) iतर) हा/(तोटा) iतर)								
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144. Hissa No.	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व	р Т Т	(कर, अपवातामक व विशेष साधारण ३ करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं	(तोटा) iतर) हा/(तोटा) iतर)	9229.00	9२८४.७८	२७८०.९०	३९७८.२९	9330.02	9३३२.५४	२९९९.०७	8300.82
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. &	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२	р Т Т	(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	((तोटा) iतर) फा/(तोटा) iतर)	9229.00	9२८४.७८	२७८०.९०	३९७८.२९	9330.02	9३३२.५४	२९९९.०७	४३७०.४२
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT" , situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane from SMT. SHARADA	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे.व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ जो. ऑप हौ. सो. लि., जे.व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूनंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुर	р — — - — — , , ,	(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोत	/(तोटा) iतर) nा/(तोटा) iतर) न टा)	9229.00	9२८४.७८	२७८०.९०	३९७८.२९	9330.02	9३३२.५४	२९९९.०७ २३०५.२८	8300.82
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n o w n as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १२,३ १९, ३७२, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दु माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती	 	(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	/(तोटा) iतर) nा/(तोटा) iतर) न टा)	9229.00	9२८४.७८	२७८०.९०	३९७८.२९	9330.02	9३३२.५४	२९९९.०७	8300.82
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n o w n as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/४, मौजे जूवंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दु माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत	 T ,, ,, - ,, - ,, - , , , , , , , , ,	(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं अपवातामक व विशेष साधारण बाबनं (अपवातामक व विशेष साधारण बाबनं (अपवातामक व विशेष साधारण बाबनं कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर	/(तोटा) iतर) nा/(तोटा) iतर) न टा)	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३०	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९	9330.02 9022.05 9030.28	9३३२.५४ १००९.४१ १०४४.०३	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८	8300.82 383C.20 3438.38
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN-	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूवंद्र, नायागाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मय झाले असून त्यांच्या पश्चत फातिमा अब्दुलमाजीत	 	(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श्व करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं भ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) न टा)	9२२१.०७ ९१७.८१	१२८४.७८ ९६३.३१	२७८०.९० २०८७.१८	३९७८.२९ ३०५३.५४	4३३०.७२ 40२८.७६	9३३२.५४ १००९.४१	२९९९.०७ २३०५.२८	8300.82 383C.20
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT" , situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३५, मौजे जूचंद्र, नायागा पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मय झाले असून त्यांच्या पश्चात फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेस		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श्व करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं भ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) न टा)	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३०	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९	9330.02 9022.05 9030.28	9३३२.५४ १००९.४१ १०४४.०३	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८	8300.82 383C.20 3438.38
Notice is hereby given to the public at arge that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL burchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane ir o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO Vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n o w n a s "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफ़ुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुर माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षात फातिमा अब्दुल माजीद रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलग)		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून	((तोटा) iतर) फा/(तोटा) iतर) ग टा)))) मागील	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३०	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९	9330.02 9022.05 9030.28	9३३२.५४ १००९.४१ १०४४.०३	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८	8300.82 383C.20 3438.38
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n o w n a s "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफ़ुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुर माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षात फातिमा अब्दुलमाजी रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलग)		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श्व करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं भ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल	((तोटा) iतर) फा/(तोटा) iतर) ग टा)))) मागील	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३०	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९	9330.02 9022.05 9030.28	9३३२.५४ १००९.४१ १०४४.०३	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८	8300.82 383C.20 3438.38
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १,२, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुर माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलग), हुसेन अब्दुल माजीद रोख (मुलग)) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अर		 (कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात 	((तोटा) iतर) फा/(तोटा) iतर) ग टा)))) मागील	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३०	3806.28 3043.48 3089.48 2089.48 2880.88	9330.02 9022.05 9030.28	9३३२.५४ १००९.४१ १०४४.०३	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८	8300.82 383C.20 3438.38 2438.38 2890.89
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No.	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं.१/३,१/१, ३/४, मौजे जूनंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अं वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीव		 (कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न 	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९	9330.02 9022.05 9030.28	9332.48 9009.89 9088.03 2032.99	2888.00 2304.22 2394.82 2394.82 2009.88	8300.82 383C.20 3438.38
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n ow n as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप है. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/४, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिना बहत आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसेन		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४	3806.28 3043.48 3089.48 2089.48 2880.88	9330.02 9022.05 9030.28	9332.48 9009.89 9088.03 2032.99	2888.00 2304.22 2394.82 2394.82 2009.88	8300.82 383C.20 3438.38 2438.38 2890.89
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has pourchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १९३, १/९, ३/८, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पश्चत फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अर्स वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीत शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुस् अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४	3806.28 3043.48 3089.48 2089.48 2880.88	9330.02 9022.05 9030.28	9332.48 9009.89 9088.03 2032.99	2888.00 2304.22 2394.82 2394.82 2009.88	8300.82 383C.20 3438.38 2438.38 2890.89
Notice is hereby given to the public at large that my client MR. BJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as *ADWAIT APARTMENT" , situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP P RAKASH DURGOLI, vide Agree ment for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n ow n as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप है. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/४, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिना बहत आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसेन		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष वत्पन्न (कालावधीकरिता राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताखेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	9229.00 990.29 920.0 2009.88 -	9228.02 953.39 952.99 952.99 2032.39	2020.90 2020.92 2099.30 2009.88 -	3902.29 3043.48 3059.49 2590.89 90838.66	9330.02 9022.05 9030.28 2009.88 -	9332.48 9009.89 9088.03 2032.99 -	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४	8300.82 3832.20 3438.38 2550.85 95022.39
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT" , situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT . S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agree ment for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १९३, १/९, ३/८, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पश्चत फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अर्स वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीत शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुस् अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष वार्यात्त अर्णाण इतर सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष अर्णाण इतर सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता सर्वंकष अर्णाण इतर (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता निव्वळ नफा (तार्वंकष कालावधीकरिता निव्वळ नफा (कालावधीकरिता निव्वळ नफा (अर्णवळ नफा (अर्णवळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नफा (अर्णवळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकर्य नाखी कालावधीकर्य नाखी कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंकष कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंका कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंका कालावधीकर्य नाखीकर्य नाही सर्वंका कालावधीकर्य नाही कालावधीकर्य नाही कालावधीकर कालावधीकर्य नाही कालावधीकरा नाही कालावधीकर काला	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	<u>१२२१.०७</u> ९१७.८१ ९२०.०६	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४	3806.28 3043.48 3089.48 2089.48 2880.88	9330.02 9022.05 9030.28	9332.48 9009.89 9088.03 2032.99	2888.00 2304.22 2394.82 2394.82 2009.88	8300.82 383C.20 3438.38 2438.38 2890.89
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफ़ुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अस् वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीत शेख हि खादर शरीफ अद्धुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आम् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रावं		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष वार्यात्त अर्णाण इतर सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष अर्णाण इतर सर्वंकष उत्पन्न कालावधीकरिता सर्वंकष अर्णाण इतर (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता निव्वळ नफा (तार्वंकष कालावधीकरिता निव्वळ नफा (कालावधीकरिता निव्वळ नफा (अर्णवळ नफा (अर्णवळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नफा (अर्णवळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त्र कालावधीकरिता निव्वळ नप्त (कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकरिता सर्वंकष कालावधीकर्य नाखी कालावधीकर्य नाखी कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंकष कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंका कालावधीकर्य नाही म्हार्य सर्वंका कालावधीकर्य नाखीकर्य नाही सर्वंका कालावधीकर्य नाही कालावधीकर्य नाही कालावधीकर कालावधीकर्य नाही कालावधीकरा नाही कालावधीकर काला	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	9229.00 990.29 920.0 2009.88 - 2.80	9२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१ – ३.५२	2020.90 2020.92 2099.30 2009.88 -	3902.29 3043.48 3089.49 2869.89 90838.22 99.98	9330.02 9022.05 9030.28 2009.88 - 3.29	9332.48 9009.89 9088.03 2032.99 - 3.89	2888.00 2304.22 2394.82 2009.88 - 2.48	8300.82 3832.20 3438.38 2590.89 99022.39 92.30
Notice is hereby given to the public at arge that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL burchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m SMT. SHARADA SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has burchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K n ow n as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN-	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/१, मौजे जूपंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुर माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, लुमेग आणि हसिनाबी हस्तन शेख (मुलग)) आणि हसिनाबी हस्त शेख (मुलग) आणि हसिनाबी हस्त शेख (मुलग) यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमच् अश्चीत् श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रम्या दराणे यांना विकत देत आहेत.		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं अ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं अ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सौमिकृत ईपीएस	((तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) ग टा)))	9229.00 990.29 920.0 2009.88 -	9228.02 953.39 952.99 952.99 2032.39	2020.90 2020.92 2089.30 2009.88 -	3902.29 3043.48 3059.49 2590.89 90838.66	9330.02 9022.05 9030.28 2009.88 -	9332.48 9009.89 9088.03 2032.99 -	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४	8300.87 3832.70 3438.38 2690.89 99022.39
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007 registered under Sr. No. TNN-	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vigh an aharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १,३, ११, ३१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलग) आणि हसिनाबी हस्तन शेख (मुलग) आणि हसिनाबी हस्त शेख (मुलग) आणि हसिनाबी हस्त शेख (मुलग) संख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अत्युल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हस्त शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमन् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न कार्राचया लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस	(तोटा) (तोटा) iतर) ज्ञा/(तोटा) iतर) न टा)))) गगगील ा	9229.00 990.29 920.0 2009.88 - 2.80 3.89 3.89	9228.02 983.39 982.99 2032.39 - 3.42 3.42	2020.90 2020.92 2089.30 2009.88 - 9.03 0.00	3902.29 3043.48 3089.49 2890.89 90838.22 90838.22 99.99 99.94	9330.02 9022.05 9030.28 2009.88 - 3.69 3.09	9332.48 9009.89 9088.03 2032.99 - 3.55 3.52	2888.00 2304.22 2394.82 2009.88 - 2.48 2.40	8300.87 3832.20 3438.38 2650.85 95022.39 95022.39 95.30 92.30 92.33
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT" , situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYAN A RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007 registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ जो. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ग्रेजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (पुलग), अणि हसिनाबी हसन शेख (पुलग) आणि हसिनाबी हसन शेख (पुलग) आणि हसिनाबी हसन शेख (पुलग) योख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमन् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैग		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ५ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न कार्राचया लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस	(तोटा) (तोटा) iतर) ज्ञा/(तोटा) iतर) न टा)))) गगगील ा	9229.00 990.29 920.0 2009.88 - 2.80 3.89 3.89	9228.02 983.39 982.99 2032.39 - 3.42 3.42	2020.90 2020.92 2089.30 2009.88 - 9.03 0.00	3902.29 3043.48 3089.49 2890.89 90838.22 90838.22 99.99 99.94	9330.02 9022.05 9030.28 2009.88 - 3.69 3.09	9332.48 9009.89 9088.03 2032.99 - 3.55 3.52	2888.00 2304.22 2394.82 2009.88 - 2.48 2.40	8300.87 3832.20 3438.38 2650.85 95022.39 95022.39 95.30 92.30 92.33
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M's. Vigh an aharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) रोख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसेन अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत जामत् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जामत अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीन सदरची किल्य तत्ती या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र दान, दावा, भाडेपट्टा, वैगं- हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न क्षांचिया लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १. वरील वित्तीय निष्क्रषचि लेखा	(तोटा) (तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) न टा)))) गगगील ा	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१ – ३.५२ ३.५१ ३.५१	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोटहे	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ रोजी झालेल्या	9३३२.५४ 900९.४१ 908४.0३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडव	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० फाच्या सभेत म	8300.87 3832.20 3438.38 2630.83 98022.35 98022.35 98.30 97.30 92.33
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vigh an aharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) रोख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसेन अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत जामत् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जामत अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीन सदरची किल्य तत्ती या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र दान, दावा, भाडेपट्टा, वैगं- हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं ४ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न कालां वधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालांवधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १. वरील वित्तीय निष्कष्ठर्षांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र	(तोटा) (तोटा) iतर) हा/(तोटा) iतर) न टा)) ग ग ग ग समितीद्वारे र् रोजी संपलेल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व	१२८४.७८ ९६३.३१ ९६२.१९ २७३८.३१ – ३.५२ ३.५१ ३.५१ अर्थवर्षकरित	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोटहे п कंपनीच्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ देबर, २०२३ रं वैधानिक लेख	१३३०.७२ १०२८.७६ १०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ रोजी झालेल्या ापरिक्षकांनी म	१३३२.५४ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडव यांदित पुनार्विल	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० फाच्या सभेत म ोकन केले.	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.३४ ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ १न्.३३
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 0 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १७३, १/९, ३/८, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पश्चत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) अर्था हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमत्त अश्चील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विक्रत ते कोलीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैग्न हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद- जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापास्त १९ ५ दिवसांच		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्क्ष्वर्षाचे लेखा: आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स उ	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडब यांदित पुनर्विल क्सचेंजसह साल	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.३४ ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गर.३३ गन्य करण्याग गल्ट कराण्या
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their Claim within 14 days from	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १२,३ १९, ३७, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पश्चत फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) अस् वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीत शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुमै अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमन्द अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणोही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैग हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसोंट आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्क्ष्वर्षाचे लेखा: आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स उ	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडब यांदित पुनर्विल क्सचेंजसह साल	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.३४ ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गल्ट कराण्या
Notice is hereby given to the public at large that my client MR . BIJAY RAUL & MRS . PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT . S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007 registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, सुरोना) आणि हसिनाबी हस्तन शेख (मुलगी) अस् वालीवारस आहेत आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हस्तन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमर्य अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगं हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसां आत लेखी कगगदोपपत्री पुराव्यासहित निम्नलिखित्व स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्क्ष्वर्षाचे लेखा: आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स उ	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडब यांदित पुनर्विल क्सचेंजसह साल	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.३४ ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गल्ट कराण्या
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane from SMT. SHARADA SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at:	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि. जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं.१,२,१९,३१, मौजे जूपंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, सुनेग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग)) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग)) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनावी हसन शेख (मुलग) माजीद रोख हुसे अब्दुल माजीद शेख, आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अद्धुल माजीद शेख, हुसे अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमच् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र दान, दावा, भाडेपट्टा, वैग्ते हक्काने एखादा बोजा असत्यासा तो त्यांनी सद- जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासूत निम्न्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शॉपिंग सेंटर, श्ला मजल, पोस्ट ऑफिस समोर		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं १ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १ वरील वित्तीय निष्कष्ठांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ - ३.६९ ३.६८ संचालक मंडब यांदित पुनर्विल क्सचेंजसह साल	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.३४ ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गल्ट कराण्या
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T . S H A R A D A SATYANARAYAN R RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from Ms. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असूनत्यांच्या प्रधात फातिमा अब्दुलमाजीत शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलग), अर्थि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनाबी हसन शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमन्द अशील श्री प्रमोद सोरायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैग्ग हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद- जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून, १५ दिवसांच् आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित् स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शार्पिंग सेंटर, श्ला मजला, पोस्ट ऑफ्स समोंग वर्सई रोड (प.), ४०१२०२, या पत्यावर कळवावा		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबन अ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन (अपवातामक व विशेष साधारण बाबन कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्क्ष्वर्षाचे लेखा: आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स उ	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडब यादित पुनर्विल क्सचेंजसह सार या http://w itexports.c	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० ठाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ ww.bseinc com) वेबसाई	8३७०.४२ ३४३८.२० ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गलेली वित्ती dia.com
Notice is hereby given to the public at large that my client MR. BJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Accade, 3rd Floor, Station Road,	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि. जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सानं.१,२,१९,३१, मौजे जूपंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीत रोख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, सुनेग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग)) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग)) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनाबी हसन शेख (मुलग) आणि हसिनावी हसन शेख (मुलग) माजीद रोख हुसे अब्दुल माजीद शेख, आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अद्धुल माजीद शेख, हुसे अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमच् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र दान, दावा, भाडेपट्टा, वैग्ते हक्काने एखादा बोजा असत्यासा तो त्यांनी सद- जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासूत निम्न्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शॉपिंग सेंटर, श्ला मजल, पोस्ट ऑफिस समोर		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं १ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १ वरील वित्तीय निष्कष्ठांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडब यादित पुनर्विल क्सचेंजसह सार या http://w itexports.c	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० ठाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ ww.bseinc com) वेबसाई	8३७०.४२ ३४३८.२० ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गलेली वित्ती dia.com
Notice is hereby given to the public at large that my client MR. BJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered on dated 07/03/2007 registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ जो. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १.३, १/१, ग्रेजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयद झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (पुलग), अणि हसिनाबी हसन शेख (पुलग) आणि हसिनाबी हसन शेख (पुलग) आणि हसिनाबी हरसन शेख (पुलग) आणि हसिनाबी हसन शेख (पुलग) श्रेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि फातिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद ते खो, आणि जीतिमा अब्दुलमाजीद शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, त्री यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमद अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैग् हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद- जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसां आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शॉपिंग सेंटर, श्ला मजला, पोस्ट ऑफिस समरे वसई रोड (प.), ४०९२०२, या पत्याव र कळ्वावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसत्याई		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं १ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १ वरील वित्तीय निष्कष्ठांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडब यादित पुनर्विल क्सचेंजसह सार या http://w itexports.c	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्या गलेली वित्ती गंतेल्ली वित्ती ट्वर उपलब विटेडकरित
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from MS. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vigh an aharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं.१२३,११,३७, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (पुलगा), अणि हसिनाबी हसन शेख (पुलगा), आणि हसिनाबी हसन शेख (पुलगा), आणि हसिनाबी हसन शेख (पुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (पुलगा) अणि हसिनाबी हसन शेख (पुलगा) प्रेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आपन अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्रमोद राणे यांना विकत देत आहेत. तरी या संवर्भात जर कोणीही इसमांचा विकी गहाणवट, बक्षिसपत्र .वान, दावा, भाडेपट्टा, वैग् हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सद जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासूत १५ दिवसांत् आत लेखी कागदोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शॉपिंग सेंटर, १ला मजल, पोस्ट ऑफिस समोर वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्या क कळवावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणावाही कसल्याई प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून दिल्ल		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं १ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १ वरील वित्तीय निष्कष्ठांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडब यादित पुनर्विल क्सचेंजसह सार या http://w itexports.c	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० ठाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ ww.bseinc com) वेबसाई	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० १९०८८.३१ १२.३७ १२.३३ १२.३३ गन्य करण्यात गलेली वित्तीत गंकली वित्तीत देवर उपलब्ध गंमिटेडकरित राही/-
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated d 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सी प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जाम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सी प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जाम्ह अशील श्रे प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत्त् आत लेखी कागादोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शांपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यात कळवावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याई प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून विल्कि आहे असे समजण्यात येईल याची कृप्या नों		 (कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर स् समभाग भांडवल राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू. 90/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्कष्कषचि लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स द निष्कषर्घचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind आहे. 	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडव यादित पुनर्विल क्सचेंजसह साउ त्रा http://w itexports.c ऑर्बिट	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० जच्या सभेत म गेकन केले. दर करण्यात अ ww.bseind com) वेबसाई	8३७०.४२ ३४३८.२० ३४३८.२० ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३३ १२.३७ १९.३४ १२.३७ १९.३४ १४.३४ १४.३४ १९.३४ १२.३४ १३.३४ १२.३७ १९.३४ १२.३४ १२.३७
Notice is hereby given to the public at large that my client MR. BIJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as " ADWAIT APARTMENT ", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S M T. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 0 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered. Sd/-	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप हौ. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १२, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुल माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगा) आणि हसिनावी हसन शेख (मुलगा) आणि हसिनावी हसन शेख (मुलगा) शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आमत् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जामत् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जामत् अशील श्री प्रमोद तारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीन सदरची मिळकत्त जामत् अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत्त जामत् वाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापास् ते त्यांनी सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापास् ते त्यांनी सद चाद्विकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शॉपिंग सेंटर, श्ता मजला, पोस्ट ऑफिस समोर वर्सई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यात कळवावा नपेक्षा स्वरमिळकतीवर कोणाचाही कसत्यार्ह प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सो हून दिलेल आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोत घ्यावी.		(कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं श करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं १ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न करानंतर ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार ८ उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस सोमिकृत ईपीएस टिप: १ वरील वित्तीय निष्कष्ठांचे लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स निष्कर्षाचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडव यादित पुनर्विल क्सचेंजसह साउ त्रा http://w itexports.c ऑर्बिट	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५० ठाच्या सभेत म ोकन केले. दर करण्यात अ ww.bseinc com) वेबसाई	8३७०.४२ ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.३४ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ गन्य करण्यात गलेली वित्तीर गलेली वित्तीर देवर उपलब्ध अमिटेडकरित सही/- पंकज सेत
Notice is hereby given to the public at large that my client MR. BJAY RAUL & MRS. PUSPANJALI RAUL purchased the said Flat No. 102, 1st Floor, A-Wing, admeasuring 343 Sq. Ft. Built up area in the building known as "ADWAIT APARTMENT", situated on Survey No. 144, Hissa No. 3, Village Dativali, Tal. & Dist. Thane f r o m S MT. S H A R A D A SATYANARAYANA RAO vide Agreement for Sale dated 12/09/2023 registered under Sr. No. TNN- 2/22439/2023 and same she has purchased from MR. PRADEEP PRAKASH DURGOLI, vide Agreement for Sale dated 02/07/2012, registered under Sr. No. TNN-2/6247/2012 and the same he has purchased from M/S. ADWAIT BUILDERS & DEVELOPERS vide Agreement for sale executed on dated 22/02/2007 which was registered under Sr. No. TNN- 1/1284/2007. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered.	large that my client Mr. Subrata Das & Mrs. Lokhi Subrata Das purchased the said Flat No. 301, 3rd Floor, I-Wing, admeasuring 415 Sq. Ft. Built up area in the Complex K nown as "MORESWAR COMPLEX", standing on Survey No. 141, Hissa No. 9, Village Diva, Tal. & Dist. Thane from Mr. Arvind Shankar Jitekar vide Agreement for Sale dated 03/10/2023 registered under Sr. No. TNN-8/22089/2023 and same he has purchased from Mr. Ram Jayram Kesarkar vide Notarized Sale Deed dated 09/03/2020 and same he has purchased from Mr. Ramesh Kanhaiyala Soni vide Notarized Sale Deed dated 25/10/2016 and same he has purchased from M/s. Vighanaharta Builders vide agreement for sale dated 17/03/2009 registered under Sr. No. TNN- 2/1938/2009. However member of Public are hereby notified that if anyone having any adverse claim in respect of said flat of whatsoever nature are hereby advised to place their claim within 14 days from present publication and contact at: Adv. Naima N. Shaikh, 27, Thakur Arcade, 3rd Floor, Station Road, Virar (W)-401303 with appropriate written evidences. Please Note that Claims received without written evidences will not be considered.	सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, सदनिक क्र.२०१, दुसरा मजला, विंग डी-७, क्षेत्र ५२५ चौफुट बिल्टअप म्हणजेच ४८.३२ चौमी, बिल्डिंग नं.डी-७, जे. व्ही. सहारा बि. नं. डी-६, डी-७, डी ८ व डी-९ को. ऑप ही. सो. लि., जे. व्ही. सहार प्रोजेक्ट, जुना सर्वे नं.२४९, नवीन सर्वे नं. २६२ हिस्सा नं. १/३, १/१, ३/१, मौजे जूचंद्र, नायगाव पूर्व ता. वसई, जि. पालघर हि मिळकत अब्दुत् माजीद यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत होती अब्दुल माजीद हे दि. ०९/०५/२०२० रोजी मयत झाले असून त्यांच्या पक्षत फातिमा अब्दुलमाजीद शेख (पत्नी), खादर शरीफ अब्दुल माजीद शेख (मुलगा), हुसेन अब्दुल माजीद शेख (मुलगा) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) आणि हसिनाबी हसन शेख (मुलगी) शेख हि खादर शरीफ अब्दुल माजीद शेख, हुसे- अब्दुल माजीद शेख, आणि हसिनाबी हसन शेख यांच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सौ प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत आम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सी प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जाम्ह अशील श्री प्रमोद नारायण राणे आणि सी प्रार्च प्राच्या सहमतीने सदरची मिळकत जाम्ह अशील श्रे प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत्त् आत लेखी कागादोपत्री पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी. कन्सलटंट, अनित शांपिंग सेंटर, १ला मजला, पोस्ट ऑफिस समोर वसई रोड (प.), ४०१२०२, या पत्त्यात कळवावा नपेक्षा सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याई प्रकारे हक्क नाही व तो असल्यास सोडून विल्कि आहे असे समजण्यात येईल याची कृप्या नों		 (कर, अपवातामक व विशेष साधारण करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं करानंतर कालावधीकरिता निव्वळ नप (अपवातामक व विशेष साधारण बाबनं कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोत आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर स् समभाग भांडवल राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रू. 90/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ ईपीएस सोमिकृत ईपीएस वरील वित्तीय निष्कष्कषचि लेखा आले. ३० सप्टेंबर, २०२३ र २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स द निष्कषर्घचे सविस्तर नमुन्याती एनएसईच्या www.nseind आहे. 	/(तोटा) iतर) n/(तोटा) iतर) न टा)))) मागील ा समितीद्वारे ए रोजी संपलेल ऑण्ड डिस्क्ल	9२२१.०७ ९१७.८१ ९२०.०६ २७०१.४४ – ३.४० ३.३९ पुनर्विलोकन क न्या तिमाही व लोजर रिक्वायर	<u>१२८४.७८</u> <u>९६३.३१</u> <u>९६२.१९</u> २७३८.३१ - ३.५२ ३.५१ उर्णयात आले अर्धवर्षाकरित रॅन्ट्स) रेग्यलेश	२७८०.९० २०८७.१८ २०९१.३० २७०१.४४ - ७.७३ ७.७० आणि ७ नोव्हे ना कंपनीच्या न २०१५ च्या	३९७८.२९ ३०५३.५४ ३०६१.५९ २६९७.४९ १७४३४.८८ ११.१९ ११.१५ १४.१५ १४.१५ १४.१५	१३३०.७२ १०२८.७६ १०२८.७६ २०३७.२४ २७०१.४४ २७०१.४४ - ३.८१ ३.७९ देणे झालेल्या परिक्षकांनी म स्वये स्टॉक एर	१३३२.५४ १००९.४१ १००९.४१ १०४४.०३ २७३८.११ ३.६९ ३.६८ संचालक मंडव यादित पुनर्विल क्सचेंजसह साउ त्रा http://w itexports.c ऑर्बिट	२९९९.०७ २३०५.२८ २३१५.९८ २७०१.४४ - ८.५४ ८.५७ काच्या सभेत म गोकन केले. दर करण्यात अ ww.bseind com) वेबसाई दर एकस्पोर्टस् लि व व्यवस्थापर्व	४३७०.४२ ३४३८.२० ३४३८.२० ३४३८.२० ३५३४.३४ २६९७.४९ १९०८८.३१ १२.३७ १२.३३ १२.३३ गन्य करण्यात गलेली वित्तीय गंतेल्ली वित्तीय गंतेल्ली वित्तीय गंतेल्ली वित्तीय गंतेल्ड गंतेल्ड गंतिटराजा गंतिवर्गाय गंतिहा प्रातित्रा पंतेलजा सेंद